

### MAHESH DEVELOPERS LIMITED

(CIN: (Erstwhile Mahesh Developers Pvt Ltd.)
L45200MH2008PLC186276)

Registered Office: Uma Shikhar, 13th Road Behind Khar Telephone Exchange, Khar (West), Mumbai-400052, Maharashtra, India

Contact No: 022-26000038 Email ID: mdplgroup@gmail.com Website: www.maheshdevelopers.com

Date: 15.11.2022

To,
The Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange Limited
25th Floor, P J Tower, Dalal Street
Fort, Mumbai – 400 001

Company Code: 542677

<u>Sub: Newspaper Publication of Un-audited Financial Statement for the Quarter & Half Year ended 30th September, 2022.</u>

Dear Sir,

With reference to the above mentioned subject matter and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015 please find attached the newspaper publication for Un-audited financial statement for the quarter & half year ended 30<sup>th</sup> September, 2022 published in Business Standard (English) and Pratahkal (Marathi).

Kindly take this on your records.

Thanking You

FOR MAHESH DEVELOPERS/LIMITED

MAHESH PATILABAAPARIYA

DIN: 00414104 \*

Encl.: As Above.



## **MUMBAI DISTRICT CENTRAL CO-OPERATIVE BANK LIMITED**

Head Office: "Mumbai Bank Bhavan", 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai — 400 001. Tel. No. 022 — 22617154 to 59 E-mail — contact-recovery@mumbaidistrictbank.com PUBLIC AUCTION SALE OF IMMOVABLE PROPERTY

(Under Section 156 of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Rule 107 of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961) O.W. No. Mumbai Bank/Loan Recovery Dept. /Square Fisheries/ 2022-23/10549 Date: 14/11/2022

Whereas, Mumbai District Central Co-operative Bank Ltd. having its Head Office at "Mumbai Bank Bhavan" 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai — 400 001 have obtained recovery certificate under section 101 of Maharashtra Co-op. Societies Act, 1960 against the outstanding dues mentioned herein and have duly serviced demand notice and notice of attachment on them.

Since borrowers failed to comply with the demand and have not paid their dues, Shri. B. B. Gaikwad, Special Recovery and Sales Officer announcing the sale of under mentioned property by auction on the date, venue and time mentioned below under the powers conferred by Rule 107 and Section 156 of Maharashtra Co-op.

Borrower : M/s Square Fisheries Pvt Ltd. & Others, Om Niwas, Room No. 10, Sarvoday

Nagar, JM Road, Bhandup (w), Mumbai – 400078. AR101/740/11/2013, Dtd. 28.01.2014, Rs. 5, 68, 50,416/- along with interest **Recovery Certificate** No. and Amt: @14% P.A. recovery cost and other charges from 28.11.2013 thereon

Description of Immovable Property at Gat No. 76, At Post Bhalgaon, Tal. Roha, Dist. Raigad Property

Details of Property to be sold by auction are as under

Name and Address of Borrower / Guarantor/ Owner of Property	Details of Property	Reserve Price Rs.	Earnest Money Deposit Rs.
M/s Square Fisheries Pvt Ltd. & Others, Om Niwas, Room No. 10, Sarvoday Nagar, JM Road, Bhandup (w), Mumbai - 400078	Square Fisheries Pvt. Ltd. Immovable Property – Area – 8.09 Hector Land at Gat No. 76, At Post Bhalgaon, Tal. Roha, Dist. Raigad - 402109	Rs 5,42,03,000/- Amount in Words – Rs Five Crore forty two thousand and three thousand only.	Rs.10,00,000/- Amount in Words – RsTen Lakh only.

Place of Auction: Mumbai District Central Co-operative Bank Ltd. Head Office — Loan Recovery Department, "Mumbai Bank Bhavan", 207, Dr. D. N. Road, Fort, Mumbai — 400 001. Date of Auction: Thursday, 15/12/2022 Time of Auction: 11.00 AM

### Notes:-

- Terms and conditions of auction and blank tender form can be obtained from 15/11/2022 up to 13/12/2022 (excluding Second, Fourth Saturday, Sunday and Official Holidays) in office hours between 11.00 A.M. to 4.00 P.M. in the Loan Recovery Dept. in Head Office of Bank.
- The inspection of the property to be auctioned can be availed on 30/11/2022 between 11.00 A.M. to 4.00
- Last date of submitting sealed tenders is 13/12/2022 up to 5.00 P.M.
- Special Recovery and Sales Officer reserves the right of cancelling or postponing auction
- In the event of no participation in the auction sale of immovable property mentioned herein the rights are reserved to incorporate said property in Mumbai Dist. Central Co-op. Bank Ltd. or resale it under Rule 85 of Rules, 1961 and section 100 or Maharashtra Co-operative Societies Act, 1960.
- Tender form & Terms & Conditions form available at Rs. 1000/- which is nonrefundable Said Public Notice is being published under my Signature and Seal on 14/11/2022.

Date: 14/11/2022 Place: Mumbai

B N Gaikwad, (Special Recovery and Sales Officer Mumbai District Central Co-op. Bank Ltd

Read off: Asian Paint House 6A, Shantinagar, Santacruz (E), Mumbai - 400055, India Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s/)purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the

issue duplicate certificate(S) to the aforesaid applicants without any further intimation.										
Name of the Share	Folio No.	Kind of securities	No of	Distinctive	Certificate					
Holder		and face value	securities	Nos.	Nos.					
Nirupma Kapur (Deceased) Joint holder Vishal Kapur	ANN0053291	Equity shares of Re.1 each		12240551 to 12244390						
Place: Mumbai			Nam	e of the Sha	reholders					
Date: 15/11/2022				Vis	hal Kapur					

### ATN INTERNATIONAL LIMITED

CIN: L65993WB1983PLC080793 Regd Office: 10, Princep Street, 2nd Floor, Kolkata - 700072 : atninternationallimited@gmail.com, website : www.atninternational.i Phone No. 033-40022880, Fax: 91-33-22379053 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE** QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (Rs. In Lacs)

SI. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	Half Year Ended 30.09.2022 (Unaudited)
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period	1.40	1.40	1.20	2.81
3	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional	(12.44)	(14.53)	(16.26)	(29.18)
4	and/or Extraordinary items#)  Net Profit / (Loss) for the period	(12.44)	(14.53)	(16.26)	(29.18)
5	after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for	(12.44)	(14.53)	(16.26)	(29.18)
5	the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	_	_	_	
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	1578.00	1578.00	1578.00	1578.00
8	Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.4/- each) (for continuing and discontinued operations)	-	-		
	1. Basic: 2. Diluted:	(0.03) (0.03)	(0.04) (0.04)	(0.04) (0.04)	(0.07) (0.07)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Appual Financial Results Note: a) The above is all extract of the detailed format of updaterly/Almidal Pinalicial Nestric filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annua Financial Results are available on the Stock Exchanges website i.e. www.nseindia.com www.bseindia.com and www.cse-india.com and on the Company's website www.atninternational.in.

b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financia tiem(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
c) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss is accordance with Ind-AS Rules /AS Rules, whichever is applicable.

By order of the Board For **ATN INTERNATIONAL LIMITED** Sd/- Santosh Kumar Jain, Managing Director DIN NO. 00174235 Date: 14th November, 2022

(Rs. in Lakhs)

### **AYOKI MERCHANTILE LIMITED**

Extract of Unaudited Financial Results (Reviewed) for the quarter and Half Year ended 30th September, 2022

CIN: L17120MH1985PLC034972

Registered Office: Laxmi Commercial Centre, Room No.405, 4th Floor, Senapati Bapat Marg,
Dadar (W), Mumbai - 400 028 Email: ayokimerchantile@gmail.com Website: www.ayokimerchantile.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

	Rs. in Lakhs (Except Share Data)											
Sr.	5	QUAR END		HALF YEAR ENDED	YEAR ENDED							
No.	Particulars	30.09.2022 Unaudited	30.09.2021 Unaudited	30.09.2022 Unaudited	31.03.2022 Audited							
1	Total Income from Operations (Gross)	3.50	4.05	7.50	16.51							
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items)	0.56	0.68	(1.58)	(0.61)							
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	0.56	0.68	(1.58)	(0.61)							
4	Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and / or Extra Ordinary Items)	0.56	0.57	(1.58)	(0.61)							
5	Total Comprehensive Profit/(Loss) for the period [Comprising Profit for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	0.56	0.57	(1.58)	(0.61)							
6	Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each)	24.50	24.50	24.50	24.50							
7	Reserves (Excluding Revaluation Reserves)	(18.08)	(14.45)	(18.08)	(15.89)							
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (not annualized) (for continued and discontinued operations) (a) Basic - Rs.	0.23	0.23	(0.64)	(0.25)							

Notes: 1. These unaudited financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act. 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time. These Financial Results for the quarter and six months ended 30th September, 2022 have been reviewed and recommended by Audit Committee and have been approved by the Board of Directors in its meeting held on 14th November, 2022. The statutory auditors of the Company have carried out a limited review of the above unaudited financial results of the Company for the guarter and six months ended 30 September 2022 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and have expressed their unqualified opinion.

0.23

- 2. The entire operation of the company relate to only one segment. Hence, as per the Mangement approach under Ind As-108, the company has a single operating segment
- 3. Previous period / quarter figures have been regrouped / rearranged, wherever necessary.

For and on behalf of the Board For Ayoki Merchantile Limited

(0.64)

DIN: 0806989**9** 

0.23

Place: Mumbai Date: 14th November, 2022 Managing Director

## STEEL CITY SECURITIES LIMITED

(CIN: L67120AP1995PLC019521)

Regd Off: 49-52-5/4, Shanthipuram, Visakhapatnam - 530016 Ph: 0891-2563581 Website: www.steelcitynettrade.com Email: ramu.n@steelcitynettrade.com Statement of Unaudited Standalone & Consolidated Financial Results of Steel City Securities Limited for the Quarter and Half Year ended 30th September, 2022

Sd/

SI.	,			Stand	lalone					Consol	idated		20-10-10-10-1
oi. No	Particulars	C	Quarter Ende	d	Half Yea	r Ended	Financial Year ended	c	Quarter Ende		Half Year	Financial Year ended	
		30.09.2022 (UnAudited	30.06.2022 (Unaudited)		30.09.2022 (Unaudited)				30.06.2022 (Unaudited)	30.09.2021 (UnAudited)			31.03.2022 (Audited)
1.	Total Income from Operations	1501.45	1372.85	1711.62	2874.30	3120.56	6624.78	1598.33	1383.21	1721.77	2981.54	3140.57	6667.37
2.	Net Profit or (loss) for the period (before tax, Ex1775.25ceptional and /or Extraordinary Items)	339.13	297.25	493.61	636.38	812.12	1775.25	436.47	295.88	502.76	732.35	821.65	1798.45
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	339.13	297.25	493.61	636.38	812.12	1775.25	436.47	295.88	502.76	732.35	821.65	1798.45
4.	Net Profit or (loss) for the period aftertax( after Exceptional and /or Extraordinary Items)		. 222.44	352.90	463.35	584.91	1292.67	322.57	224.08	377.84	546.65	649.47	1381.88
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/ (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax)	240.91	. 222.44	352.90	463.35	584.91	1292.67	322.57	224.08	377.84	546.65	649.47	1381.88
6.	Paid Up Equity Share Capital of the Company (Face Value of Rs. 10/-)	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71	1510.71
7.	Reserves Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet		-		-	-	-			-		-	-
8.	Earnings Per Share (not annualised) (in Rs.)												
	Basic Diluted	1.59 1.59		2.34 2.34	3.07 3.07	3.87 3.87	8.56 8.56	2.14 2.14	1.48 1.48	2.50 2.50	3.62 3.62	4.30 4.30	9.15 9.15

Notes:

Date: 14.11.2022

Date: 12/11/2022

Place: Thane

- The above is an extract of the detailed format for Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2022filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited for the quarter and Half Year ended 30th September, 2022 are available on the website of NSE i.e., www.nseindia.com and hosted on the website of the Company www.steelcitynettrade.com.
- The Results have been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standards), Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent possible. The above results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 14.11.2022.

Sd/-Satish Kumar Arya K. Satyanarayana

For Steel City Securities Limited

Place: Visakhapatnam Managing Director **Executive Chairman** 

## LADAM AFFORDABLE HOUSING LIMITED

CIN: L65990MH1979PLC021923

Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604. Tel No. 022 71191000

Email ID: compliances@ladam.in Website: www.ladamaffordablehousing.com [Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended September 30, 2022

		Sta	andalone		Consolid	ated	Amt in Lakhs	
Sr. No.	Particulars	For the quarter ended 30 September 2022	Previous Year ended figure 31/03/2022	Corresponding 3 months ended in the previous year 30/09/2021	For the quarter ended 30 September 2022	Previous Year ended figure 31/03/2022	Corresponding 3 months ended in the previous year 30/09/2021	
		(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Un-Audited)	
1	Total Income from Operations	2.41	3.07	0.37	8.52	557.70	99.95	
2	Net Profit/(Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-2.81	-21.74	-6.77	-1.57	82.19	-5.65	
3	Net Profit/(Loss) for the period Before tax (After Exceptional and/or Extraordinary items#)	-2.81	-21.74	-6.77	-1.57	82.19	-5.65	
4	Net Profit / (Loss) for the period After tax (After Exceptional and/or Extraordinary items#)	-2.81	-21.74	-6.77	-1.57	55.90	-5.65	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)and Other Comprehensive Income (after tax)]	-2.98	-19.87	-6.91	(1.74)	57.76	-5.79	
6	Equity Share Capital	915.23	915.23	915.23	915.23	915.23	915.23	
7	Reserves (excluding Revaluation Reserves)as shown in Audited Balancesheet of the pervious year	_	1,384.41	_	_	1,865.10	_	
8	Earnings Per Share (of Rs. 5- each) (for continuing and discontinued operations) -							
	Basic: Diluted:	-0.02 -0.02	-0.12 -0.12	-0.04 -0.04	-0.01 -0.01	0.12 0.12	-0.03 -0.03	

- Notes:
  a) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) website www.bseindia.com and on the Company's website www.ladamaffordablehousing.com
- b) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.
- c) # Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules /AS Rules,

For Ladam Affordable Housing Limited

**Sumesh Agarwal** Director DIN: 00325063

### MAHESH DEVELOPERS LIMITED KHAR WEST, MUMBAI 400052, INDIA

E-mail: mdplgroup@gmail.com, Website: www.maheshdevelopers.com

Telephone: 022-26000038CIN: U45200MH2008PLC186276 Unaudited Financial Results for the Year Ended 30th September, 2022

					Amount	in Lakhs(Rs.	) Except EPS
_		Q	uarter Enc	led	Half-Year	Ended	Year
Sr.	PARTICULARS					Ended	
No.		30.09.2022 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1.	Income						
	a.Revenue from operations	-	-	-	-	-	-
	b.Other Income						0.57
	c.Increase in Inventory Value	64.31	80.93	253.16	145.24		503.73
	Total Income (a+b+c)	64.31	80.93	253.16	145.24	393.11	504.30
2.	Expenses						
	a. Operating Costs	29.31	50.93	203.16	80.24	343.11	430.03
	b. Changes in Inventories	-	-	-		- 1	-
	c. Employee benefits expenses	0.80	-	-	0.80	- 1	3.50
	d. Finance Cost	0.08	0.04	0.05	0.12	0.09	38.96
	e. Depreciaition and amortisation	0.12	0.12	0.09	0.24	0.12	0.37
	f. Other Expenses	0.84	6.43	6.96	7.27	11.89	22.72
	Total Expenses (a+b+c+d+e+f)	31.15	57.52	210.26	88.67	355.21	495.58
3.	Profit before share of profits/(loss)						
	of joint ventures (net) and exceptional items (1-2)	33.	6 23.41	42.90	56.57	37.90	8.71
4.	Share of profits/(loss) of joint ventures (net)	-	24.33	17.03	24.33	17.03	-
5.	Profit before exceptional items and tax (3-4)	33.16	47.74	59.93	80.90	54.93	8.71
6.	Exceptional item (net of tax expense)	-	-	-	-	- 1	- 1
7.	Profit before tax (5+6)	33.16	47.74	59.93	80.90	54.93	8.71
8.	Tax expense						
	Current year tax	8.62	6.09	-	14.71	- 1	1.92
	Deffered Tax Expense	-	-	-	-	- 1	
9.	Net profit after tax for the period (7-8)	24.54	41.65	59.93	66.19	54.93	6.80
10.	Other comprehensive income						
	1. Items that will not be reclassified to profit and loss	(46.03)	(46.03)	(26.17)	(92.06)	194.89	142.55
	2. Income tax relating to items that will not be	, ,	` `		` `		
	reclassified to profit or loss						
11	Total comprehensive income for the period (9+10)	(21.49)	(4.38)	33.77	(25.86)	249.82	149.35
12	Paid-up equity share capital						
	(face value of Rs. 10 each)	415.20	415.20	415.20	415.20	415.20	415.20
13	Reserve and Surplus (excluding revaluation reserves)		152.99	252.46		252.46	152.99
14	Earnings per share (EPS)* (face value of Rs. 10 each)		l	l	1		

The Unaudited Standalone Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2022 have been reviewed by the

Audit Committee and approved by the Board 1 of Directors at its meeting held on November 14, 2022. Financial results of the company have been prepared in accordance with IND ASDuring the quarter and half-year ended September 30, 2022 the company has only one reportable segment namely Civil Construction and Real Estate Development and

hence separate segment reporting requirements are not applicable The company is a partner in M/s Shreeii Life Space having 72% share in the partnership. The said partnership is executing

residential redevelopment projects on 10th Road, 4 Khar West, Mumbai 400052. The WIP of the Firm as at September 30, 2022 was Rs. 81489959

EPS has been calculated in accordance with IND AS 33. The Company is closely monitoring the uncertainties arising from continuing COVID-19 pandemic and has taken into consideration

possible effects of such pandemic for preparation of these financial results and financial position, including assessment of recoverability of its assets based on the internal and external information upto the date of

approval of the results. The Company will continue to monitor any material changes to future economic conditions. Previous figures have been regrouped, re-aaranged and re-classified wherever necessary to conform to current period's

classificationThe financial results for the quarter ended and half year ended September 30, 2022 are available on the Companyis

website www.maheshdevelopers.com and have been

submitted to the BSE Limited (www.bseindia.com), where the equity shares of the Company are listed.

For & on behalf of the Board Sd/-Mahesh Ratilal Sapariya Managing Director

a) Basic EPS

(b) Diluted - Rs

## Shree Krishna Paper Mills & Industries Limited

CIN: L21012DL1972PLC279773

Regd. Office: 4830/24, Prahlad Street, Ansari Road, Darya Ganj, New Delhi - 110 002 Website: www.skpmil.com E-mail: info@skpmil.com Tel: 91-11-46263200

(₹ in Lakhs)

Ex	tract of Un-audited Financial Results for the Quarte	er and Half	year Ended	l Septemb	er 30, 2022
		Quarter	Half year	Quarter	Year
SI. No.	Particulars	ended	ended	ended	ended
Oi. 140.	Turuouturo	30.09.2022	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Un-audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	4,686.26	9,291.16	2,222.63	10,439.59
2	Net Profit/(Loss) for the period	118.91	128.98	(163.25)	(171.36)
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)				
3	Net Profit/(Loss) for the period before tax	1,305.99	1,420.79	(163.25)	(171.36)
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
4	Net Profit/(Loss) for the period after tax	1,081.42	1,143.87	(116.75)	(131.46)
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss)	1,084.98	1,147.43	(118.01)	(135.53)
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]				
6	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each)	1,352.17	1,352.17	1,352.17	1,352.17
7	Other equity (Reserves excluding Revaluation Reserve) as shown in	-	-	-	622.33
	the Audited Balance Sheet of the previous year)				(As at 31.03.2022)
8	Earnings per equity share (face value of ₹10/- each) (not annualised)				
	(a) Basic (in ₹)	8.00	8.46	(0.86)	(0.97)
	(b) Diluted (in ₹)	8.00	8.46	(0.86)	(0.97)

- 1 These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.
- 2 The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended. The full format of the Un-audited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2022 is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.skpmil.com.

For and on behalf of the Board of Directors of Shree Krishna Paper Mills & Industries Limited

Dev Kishan Chanda Director DIN - 00407123

Date: November 14, 2022

Place : New Delhi

रक्कम रु. लाखात (रु.) ईपीएस वगळ

# पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार

## केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती

नवी दिल्ली, दि. १४ ( वृत्तसंस्था ) : केंद्र आहे. पण यासाठी सर्व राज्यांनी सहमती देणे सरकार आता पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तयार पेट्रोलियम मंत्री यांनी सांगितलं. पण यावर सर्व राज्यांची सहमती आवश्यक अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यांनी यावर पुढाकार घेतल्यास केंद्र सरकार त्यावर तातडीने कार्यवाही करेल असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार

सौरऊर्जेच्या वापराने

३२० अब्ज रुपयांची बचत

वापर करून कोळसा

सुमारे ३२० अब्ज

आहे. ही बचत या

वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये करण्यात

आली आहे. याशिवाय

खर्च कमी झाला आहे.

माध्यमातून सर्वाधिक

असल्याचे अहवालात

भारत वेगाने प्रगती करत

स्रोतांपासून सुटका होत

आहे. गॅस आणि

कोळशाचा वापर टाळून

कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे. एका

अहवालानुसार, भारताने सौरऊर्जेचा वापर करून

सुमारे १९० लाख टन

कोळशाची बचत केली

पुरवठ्याला मोठी मदत आहे.

थोडा कमी झाला आहे.

क्षेत्रात

करणाऱ्या 'एम्बर' या

संस्थेने हा अहवाल केला

याशिवाय 'सेंटर फॉर

रिसर्च ऑन एनर्जी अँड

क्लीन एअर' आणि

'इन्स्टिट्यूट फॉर एनर्जी

पताराना। निशाकारू

माहिती दिली आहे. या

मांडण्यात आला आहे

क्षेत्रात कोणत्या देशात

आहे. या अहवालात

आहे

जगातल्या पहिल्या दहा

अर्थव्यवस्थांमध्ये पाच

आहेत. यामध्ये चीन

जपान, भारत, दक्षिण

व्हिएतनामचा समावेश

होणारी बचत मोजली

तर एका दशकात

जीवाश्म इंधनावरील

खर्चात नऊ टक्के बचत

झाली आहे. भारताने

सौरऊर्जेचा वापर करून कोळसा तसेच वायूच्या खर्चावर सुमारे ३२० अब्ज रुपयांची बचत केली आहे. ही बचत या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये करण्यात आली आहे. याशिवाय लाख टन

कोळशापोटी खर्च कमी झाला आहे. चीनने सौरऊर्जेच्या माध्यमातृन सर्वाधिक खर्च वाचवला असल्याचे अहवालात म्हटले आहे. चीनमध्ये ३४ अब्ज डॉलरपर्यंतची बचत झाली

आहे

एकुण

कोळसा

सौर ऊर्जेतून

प्रगती

यांनीही

वाढीची

लेखाजोखा

सौरऊर्जेच्या

हे सांगितले

झार्ल

क्षेत्रात

आणि

आशियातले

इकॉनॉमिक्स

ॲनालिसिस'

सौरऊर्जा

अहवालात

दशकाचा

आणि

काय

आहे?

म्हटले

देश

कोरिया

आहे.

१९०

चीनमध्ये

डॉलर्सच्या

केली आहे.

विजेपैकी पाच टक्के

वीज सौरऊर्जेतून येते.

चीनने २१ अब्ज

आणि वायूची बचत

सौरऊर्जेच्या

बचतीमुळे

पुरवठ्यावरील

कोळशाच्या

देशांतर्गत

सौरऊर्जेच्या क्षेत्रात

सौरऊर्जेच्य

वाचवल

परिणामी

इंधनाच्या

लाख

रुपयांची बचत

सौरऊर्जेचा

खर्चामध्ये

( प्रतिनिधी )

भारताने

१९०

खर्च

म्हटले आहे.

पारंपरिक

कोळशापोटी

असल्याने यावर राज्य सरकार पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे इंधनाला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी केली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या

कक्षेत आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. पण इंधनावरील करांमधून राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे इंधन जर जीएसटीच्या कक्षेत आले तर राज्यांचा मोठा महसूल

आवश्यक आहे. राज्याच्या उत्पन्नाच्या प्रमुख

स्त्रोतामध्ये दारू आणि इंधनाचा समावेश

बुडण्याची शक्यता आहे. राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून इंधनाला जीएसटीच्या राज्यांचे अर्थमंत्री तयार होणार नाहीत असे

केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे आपण एका संघराज्य व्यवस्थेत केंद्रासोबत राज्यांच्याही राहतो, मताचा विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले

### जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे असे जाहिर करण्यात येते की ,गिरणी संकेत क्र. ४१- कोन मुफतलाल मिल मधील प्राधान्य क्र. ४१/३३४/२०१६ हा श्री. पिराजी अप्पा सावंत यांना म्हाडा गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्यावतीने दिनांक ०२/१२/२०१६ रोजी वितरीत करण्यात आला आहे. परंतु श्री. पिराजी अप्पा सावंत यांचे दि. २३/०९/२०२२ रोजी निधन झाले असून त्यांच्या नंतर त्यांची पत्नी श्रीमती. आकाताई पिराजी सावंत वारसदार असून त्यांच्या मुलांची नावे

१) प्रमोद पिराजी सावंत - मुलगा वय- ३७ वर्षे २) प्रविन पिराजी सावंत - मुलगा वय- ३५ वर्षे

मुफतलाल मिल मध्ये रिंग विभाग यांचे कडून मयत कामगारांच्या वारसांना लाभ मिळण्यासाठी मला वारस प्रमाणपत्राची आवश्यकता आहे, तरी ज्या कोणाचे सदर वारसा हक्काबद्दल काहीही हरकत आक्षेप/दोष असतील तर त्यांनी पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ७ दिवसांच्या आत तहशील कार्यालय जी/एन विभाग दंडाधिकारी शाखा जिल्हा अधिकारी यांचे कार्यालय जुने जकात घर , दुसरा मजला, शहीद भगत सिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४००००९ यांच्याशी संपर्क साधावा

दि. १४/११/२०२२

(for continuing and discontinued operations)

### **OMEGA INTERACTIVE TECHNOLOGIES LIMITED** CIN: L67120MH1994PLC077214 402, 4th Floor, Vaastu Darshan, "B" wing, Azad Road,

Andheri (East), Mumbai 400069 Statement of Un-Audited Financial Results for the

Quarter and Six months Ended	d 30th Septe	mber, 2022
	(Ar	mount in 000's)
Overter anding	Vacata data flavora	Componenting 2

Particulars	30.9.2022 (Unaudited)	for the current period ending 30.9.2019 Unaudited 30.9.2022 (Unaudited)	months ended in previous year September 30, 20 30.9.2021 (Unaudited)
REVENUE			
Revenue from operations	331.16	643.87	398.54
Other income	149.47	289.08	141.15
Total Revenue (I)	480.63	932.96	539.69
EXPENSES			
Employee benefits expense	315.39	596.77	379.60
Other expenses	142.96	306.66	70.69
Total Expenses (II)	458.35	903.43	450.28
Profit before tax (I-II)	22.28	29.52	89.41
Tax expense			
Current tax			20.00
Profit/(loss) for the period	22.28	29.52	69.41
DISCONTINUED OPERATIONS			
Profit/(loss) before tax for the year			
from discontinued operations	_		
Tax Income/(expense) of			
discontinued operations	_		
Profit/(loss) for the period from			
discontinued operations			
Profit for the period	22.28	29.52	69.41
OTHER COMPREHENSIVE	22.20	20.02	
INCOME			
A. Other Comprehensive income			
not to be reclassified to profit &			
loss in subsequent periods	_		_
B. Other Comprehensive income	_	_	_
to be reclassified to profit and			
loss in subsequent periods	_		_
Other Comprehensive income			
for the year			_
TOTAL COMPREHENSIVE		-	
INCOME FOR THE PERIOD,			
NET OF TAX	22.28	29.52	69.41
Earnings per share (EPS) (INR)	22.20	29.52	09.41
(Not annualised)			
(Not annualised) Basic	0.04	0.06	0.14
Dilluted	0.04	0.06	0.14
Dilluted	0.04	0.06	0.14

Board of Directors of the Company at their meeting held on November 14, 2022. The statutory auditors of the Company have conducted limited review of these financial results, pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The company is engaged in the business of software services including development of softwares and therefore there is only one reportable operating segment. Hence, disclosures required by Indian Accounting Standard - 108 "Operating Segment" is not applicable to the

The above results were recommended by the audit committee and taken on record by the

The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Inc As) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendments Figures of previous periods/years' have been regrouped / rearranged, wherever considered

For Omega Interactive Technologies Limited

Place : Mumbai Dated : 14th November, 2022

### THE VICTORIA MILLS LIMITED Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 4000 CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194 Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.i EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

Quarter Quarte Months Ended Ended Particulars ended 30/09/2022 0/06/2022 30/09/202 Unaudited Jnaudited Total Income from operation (Net) Net Profit /(Loss) for the period (before Tax 16.58 Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit /(Loss) for the period before Tax 15.63 (17.24)(32.87)(after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit /(Loss) for the period after Tax,
(after Exceptional and/or Extraordinary Items) 15.63 (17.24)(32.87)Total Comprehensive Income for the period 308.77 98.67 (210.10)(Comprising Profit/Loss and Other Comprehe Income for the period) Equity share Capital 98.56 98.56 98.56 Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance sheet of previous year) 5045.30 Earnings Per Share ( of Rs.100/- each)

The above is an extract of the detailed format of Quarterty Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website.www.victoriamills.in The specified items of the standalone financials results of the Company are given below: Quarter Six

15.86

(33.35)

Particulars	Ended 30/09/2022	Months ended 30/09/2022	Ended 30/06/2022
	Unaudited	Unaudited	Unaudited
Revenue from continuing operations	64.81	77.43	12.63
Profit before tax from continuing operations	10.12	(25.88)	(36.00)
Profit before tax from discontinued operations	-	-	
Net profit after tax from continuing operations	10.12	(25.88)	(36.00)
Net profit after tax from discontinuing operations	-	-	- 1
Net profit after tax from continuing operations			
and "discontinued operations	10.12	(25.88)	(36.00)
The above Unaudited Financial Results for the q			

14th 2022 and approved by the Board of Directors in its meeting held on November 14th 2022. The Statutory Auditors have conducted the Limited Review of the same

FOR THE VICTORIA MILLS LTD.

(रु. लाखात

(ADITYA MANGALDAS) Place:Mumbai **DIN NO 00032233** 

## POOJA

### पुजा एन्टरटेनमेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेड सीआयएन : L99999MH1986PLC040559

नोंदणीकृत कार्यालय : पुजा हाउस, १ ला मजला, सीटीएस क्र. ८९२-८९३, जे. डब्ल्यू मेरिओट हॉटेलसमोर, जुहू तारा रोड, जुहू मुंबई ४०० ०४९. दूर. क्र. ०२२–२६१२१६१३/१४ फॅक्स : ०२२–२६६३१२७५ वेबसाइट : <u>www.poojaentertainmentandfilms.in</u> ईमेल : <u>investor@poojaentertainmentandfilms.in</u>

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल

DIN: 0015606

	तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर वर्ष अखोर		तिमाही अखोर			अर्ध वर्ष अखेर		वर्ष अखेर		
	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	30.09.2022	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२	३०.०९.२०२२	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	30.09.2022	३०.०९.२०२१	38.03.2022
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१. महसूल :												
ए) कार्यचलनामधून एकूण महसूल	949.00	७९०.६६	१२.६३	१,७४९.६६	२७.६१	९४१.८७	९९५.४३	१,३०८.६९	११.९१	२,३०४.१२	७८१.९९	२,४५२.०१
२. करपूर्व नफा/(तोटा)	48.88	२२६.८९	२.०८	२८१.३३	३.१९	२९.६०	५५.५०	२२७.६१	(४६२.५८)	२८३.११	२६८.७८	२९०.१८
३. कर पश्चात नफा/(तोटा)	४३.४५	१६७.४६	૧.५५	२१०.९१	۶.३८	१९.२०	४४.५१	१६८.१८	(४६३.११)	२१२.६९	२६७.९७	२७९.७७
४. कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४३.४५	१६७.४६	१.५६	२१०.९१	٧.३८	१९.२०	६४.७२	१९०.५३	(४६७.५३)	२५५.२५	२७३.३६	२९१.८७
५. प्रदानित इक्विटी भाग भांडवल												
(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	843.32	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२
६. अन्य इक्विटी (मूल्यांकन राखीव वगळता राखीव)						३०५७.८७						३४५३.६०
७. उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) रु. १०/ <b>–</b> प्रत्येकी (वार्षिक नाही)												
मूळ रु. मध्ये	०.९६	३.६९	ξο,ο	४.६५	0.04	0.83	०.९८	३.७१	(१०.२२)	४.६९	4.98	६.१७
सौम्य रु.	०.९६	३.६९	εο.ο	४.६५	0.04	0.83	٥.٩٥	३.७१	(१०.२२)	४.६९	4.98	६.१७

. वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी तिमाही व अर्ध वर्ष आखेर वित्तीय अहवालाच्या विस्तत प्रारूपाचा साराश आहे. संप तिमाही च वर्ष अखेर वित्तीय अहवालाचा प्रारूप स्टॉक एक्सचेंज बेबसाइट <u>www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>www.poojaentertainmentandfilms.in</u> वर उपलब्ध आहे. . वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व संचालक मंडळाची सभा दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सभेमध्ये मंजर केला आहे

सही/ दिपशीखा देशम्ख डीआयएन : ०२१४६२१०

पुजा एन्टरटेनमेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेडकरित

### इन्नोवास्यंथ इन्न्ह्रेस्टमेंटस लिमिटेड सीआयएन : एल६७१२०एमएच२००८पीएलसी१७८९२३ नोंद्र. कार्यातय: सदनिका क्र. सी-२/३, केएमसी क्र. ९१, इन्नोवास्यंथ कॉलनी, खोपोली ४१०२०३, महाराष्ट्र

संकेतस्थळ: www.innovssynthinvestements.in ई-मेल: sercaretarial@ innovssynthinvestements.in

३० सप्टेंबर २०२२ रोजी संप्रलेल्या तिमाहीसाठी लेखापरीक्षित एकमेव आणि एकत्रिकृत वित्तिय निष्कर्ष (रु. लाखांमध्ये)

			एकमेव		एकत्रिकृत			
अनु. क्र.	तपशिल	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर २०२२	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२२	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर २०२९	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर २०२२	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२२	संपलेली तिमाही ३० सप्टेंबर २०२१	
१	कार्यामधून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-	-	
5	कालावधीसाठी निन्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / अतिविशिष्ट बाबी पूर्व)	(\$8.38)	(09.83)	(88.88)	(\$58'\$3)	\$5\$'Ào	(१४.५२)	
3	कर पूर्व कालावधीसाठी निन्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / अतिविशिष्ट बाबी पश्चात)	(\$8.3\$)	(08.83)	(\$8.88)	(\$58.83)	\$58. <b>%</b> o	(१४.५२)	
Я	कर पश्चात कालावधीसाठी निन्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि / अतिविशिष्ट बाबी पश्चात)	(\$8.3\$)	(08.83)	(\$8.88)	(\$58.83)	\$58'Ao	(\$8.83)	
y	कालावधीसाठी एकूण व्यापक उत्पन्न [कालावधीसाठी एकत्रित नफा/ (तोटा) (कर पश्चात) आणि अन्य व्यापक उत्पन्न (कर पश्चात)]	(\$8.3\$)	१,५११.९९	(88.88)	(\$58.83)	१,६९७.९९	(88.88)	
Ę	समभाग भांडवल	5,850.60	2,820.60	2,820.८०	5,850.00	5,850.60	5,850.00	
Ŋ	गत वर्षाच्या लेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षमधील राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळता)*#	-	-	-	-	-	-	
۷	प्रती समभाग उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी)**							
	1.	(0.00)	(0.20)	(30.0)	(9.0)	0.90	(30.0)	
	2. सौम्यीकृत	(0.00)	(0.20)	(30.0)	(0.92)	0,90	(30.0)	

बैठकीत पुनरावलोकन केले आहे आणि संचालक मंडळाने १४ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत मान्यता दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीतील वरील निकालांचे पुनरावलोकन केले आहे. **टिप:** उपरोक्त हे सेबी (सूचीबद्ध आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१७ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सेंजमध्ये ३० सप्टेंबर २०२२ च्या तिमाही संपतेल्या आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. तिमाही आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे- www.bseindia.com आणि

ठिकाण: खोपोली

दिनांक: १४ नोव्हेंबर २०२२

कंपनीच्या वेबसाइटवर www.innovassynthinyestments.in उपलब्ध आहे.

डॉ. हार्दिक जोशीपुरा, डीआयएन: ०९३९५१

समीर पखाली,

इन्नोवास्यंथ इन्न्ह्रेस्टमेंटस लिमिटेडच्या

महेश डेव्हलोपर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : उमा शिखर, १३ वा रोड, खार टेलेफोन एक्सचेंजच्या मागे, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२, भारत ई-मेल : mdplgroup@gmail.com वेबसाइट : <u>www.maheshdevelopers</u> सीआयएन : U45200MH2008PLC186276 ers.com दूर. क्र. ०२२-२६००००३०

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

			तिमाही अखोर		अर्ध-वा	र्व अखोर	वर्ष अखोर
अनु. क्र.	विवरण	30.09.2022	३०.०६.२०२२	३०.०९.२०२१	30.09.2022	30.09.2029	39.03.2022
<i>,,,</i> ,		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षि
۶.	१. उत्पन्न						
	ए. कार्यचलनामधून महसूल	-	-	-	-	-	
	बी. अन्य उत्पन्न		0.49				
	सी.इन्वेंटरी मूल्यामध्ये वाढ	६४.३१	८०.९३	२५३.१६	१४५.२४	३९३.११	५०३.
	एकूण महसूल (ए+बी+सी)	<b>६४.३</b> १	60.93	२५३.१६	१४५.२४	393.88	५०४.
۶.	२. खर्च						
	ए. कार्यचलन मूल्य	२९.३१	40.93	२०३.१६	८०.२४	३४३.११	४३०.
	बी. साहित्यांमध्ये बदल	-	-	-	-	-	
	सी. कर्मचारी लाभ खर्च	0.60	-	-	0.60	-	3.
	डी. वित्त मूल्य	٥.٥٧	0,08	0.04	0.88	0,08	36.
	ई. डीप्रेसिएशन व अमोर्टिझेशन	0.88	0.88	0.09	0.28	0.82	٥
	एफ. अन्य खर्च	٧٥.٥	Ę. <b>¥</b> \$	६.९६	७.२७	११.८९	२२.
	एकूण खर्च (ए+बी+सी+डी+ई+एफ)	39.94	46.42	२१०.२६	८८.६७	३५५.२१	४९५
₹.	जॉईंट वेंचर्स (निव्वळ) व अतिरिक्त बार्बीचे नफा/तोटा यांच्या शेअरपूर्व नफा (१-२)	३३.१६	२३.४१	87.90	<b>વ</b> દ્ય. વહ	36.90	د
٧.	जॉईंद वेंचर्स (निव्वळ) चा नफा/तोदा भाग	-	28.33	१७.०३	28.33	90.03	
ч.	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा (३-४)	33.98	80.98	49.93	८०.९०	48.93	۷
€.	अतिरिक्त बाबी (कर खर्चाचे निव्वळ)	-	-	-	-	-	
<b>9</b> .	करपश्चात नफा (५+६)	33.98	80.98	49.93	८०.९०	48.93	۷
٤.	कर खर्च						
	चालू वर्ष कर	८.६२	६.०९	-	१४.७१	-	٩
	डिफर्ड टॅक्स खर्च	-	-	-	-	-	
۹.	कालावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा (७-८)	28.48	४१.६५	49.93	६६.१९	48.93	Ę
90.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न						
	१. नफा व तोटा यामध्ये न मोडला जाणाऱ्या बाबी	४६.०३	४६.०३	२६.१७	९२.०६	१९४.८९	१४२.
	२. नफा व तोटा याकरिता पुन:निर्धारित न केलेल्या बाबींच्या संबंधात आयकर						
??.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (९+१०)	२१.४९	8.36	99.55	२५.८६	289.62	989
१२.	समभाग भांडवल प्रदान (रु. १० प्रत्येकीचे दर्शनी मूल्य)	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	४१५.२०	४१५
?3.	राखीव व सरप्लस (मूल्यांकन राखीव वगळता)		१५२.९९	२५२.४६		२५२.४६	१५२
98.	प्रति शेअर उत्पन्न (ईपीएस)%(रु. १० प्रत्येकी दर्शनी मूल्य)						
	ए. मूळ ईपीएस	0.49	१.००	<b>१.</b> ४४	१.५९	१.३२	0.
	बी. डायल्युटेड ईपीएस	0.48	१.००	١.٧٧	१.५९	१.३२	0.

ालक मंडळाद्वारे मंजूर केले आहे. . कंपनीचा वित्तीय अहवाल दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी अखेर तिमाही व अर्थ-वर्ष अखेर दरम्यान आयएनडी एएस समवेत तयार करण्यात आला आहे वर्कपनीने एका अहवालीत सेगमेंट नावे सिक्हील कन्स्ट्रका न्ड रिअल इस्टेट डेन्डलोपमेंट द्वारे असेल व

त्यामळे विभिन्न सेगमेंट अहवाल आवश्यक असणे लाग नाही कंपनी में. श्रीजी लाईफ स्पेस यांच्यामध्ये ५२% रोअर्सची भागीदार आहे. सदर भागीदारी १० वा रस्ता, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२ येथील रहिवासी पुन:विकास प्रकल्पामध्ये अंमलात आणली आहे. डब्ल्यूआय

ईपीएस आयएनडी एएस ३३ समवेत गुणांकन केला आहे. कोविड-१९ महामारीच्या कारणाने संपूर्ण जगात व सरकारद्वारे लॉकडाउन करण्यात आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात ईकोनॉमीवर परिणाम झाला आहे. सदरचा परिणाम कंपनीच्या कार्यचलनावरही झाला आ

पूर्व आकडेवारी रि-गुप्ड, पुनःव्यवस्थापित व पुनःनिर्घारित केली आहे ती सध्याच्या चालू कालावधीह रिता आवश्यक असेल. दि. ३० सप्टेंबर, २०२२ अखेर तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता वित्तीय अहवा

बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर सादर केला आहे ज्यामध्ये कंपनीचे इक्विटी शेअर्सची सची आहे. मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्या करित

ठेकाण : मंबई विनांक : १४.११.२०२२

गरोदिया केमिकल्स लिमिटेड सीआयएन: L99999MH1993PLC070321 नोंदणीकृत कार्यालय: १४९/१५६, गरोदिया शॉपिंग सेंटर, गरोदिया नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई ४०० ०७७ दूर.: +९१-२२-६७९८३६८३, ६६७५८६३९ ईमेल आयडी: gclshares@gmail.com वेबसाइट: www.gchem.co.in

П		विवरण		तिमाही अखोर		अर्ध वर	वर्ष अखोर	
Ш	अनु.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
	頭.	19147.41	३० सप्टेंबर, २०२२	३० जून, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३१ मार्च, २०२२
Ш	٧.	कार्यचलनातून एकूण महसूल	-	-	-	-	-	-
Ш	₹.	कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	(१.३०)	(१.२०)	(१.८६)	(२.५०)	(२.०१)	(१०.२६)
Ш	₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अति–सामान्य बार्बी पश्चात)	(१,३०)	(१.२०)	(१.८६)	(२.५०)	(२.०१)	(१०.२६)
Ш	٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	-	-	-	-	-	-
Ш	ч.	इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/-)	650.05	650.05	620.02	७२०.०२	७२०.०२	७२०.०२
Ш	ξ.	उत्पन्न प्रति शेअर						
Ш		(अतिसामान्य बाबींपूर्व व पश्चात) रु. ५ प्रत्येकी						
		मूलभूत व सौम्य (रु.)	(0.02)	(0.02)	(\$0.0)	(0.03)	(\$0,0)	०.१४

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही व अर्थ वर्ष अखोर करिताचा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (रु. लाखात)

हात्री सादर करावी. अहवाल कंपनीची वेबसाइटवर उपलब्ध आहे. वित्तीय अहवाल आयएनडी एस अधिसूचित समवेत कंपनी (लेखा स्टैंडर्ड) नियम २०१५ अंतर्गत तयार करण्यात आला आहे कारों कार कंपा- अलाका कंपाना बचारक अराज्य आहे. जाना अलाज आवर्षक एक आबशू मा समय रूपमा (एका एक्क) तथा रूपमा रूपम १. केवापासून कंपानीचा व्यवसाय करण्याचा निर्णय आहे. तती बुसा हे तथा सून संबंधित अञ्चयशन करण्यात येहंल. कंपनी झमेअपरेट टेस्ट्सच्या कार्यचलनाच्या चालू व खंडित अनुसार विक्रीकरिता आयोजि हेली आहे. सर्व मालमता व दायित्व दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी स्पष्ट मूल्यावर चालू असेल.

. कंपनी आयएनडी एएस १०८ च्या कन्टेक्स्टमध्ये एकल बिझीनेस सेगमेंट वर लाग नसतील गत तिमाही आकडेवारी रिग्रुप्ड/ रिक्लासिफाईड करणे आवश्यक आहे

दिनांक : १४.११.२०२२

गरोदिया केमिकल्स लिमिटेडकरि व्यवस्थापकीय संचाल डीआयएन : ०१२५०८१

महेश रतिलाल सपारिया

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००४१४१०४

(उत्पन्न प्रति शेअर वगळता

कर्णावती फायनान्स लिमिटेड

## सीआवएन : L65910MH1984PLC034724 पाल्म स्प्रिंग सेंटर, क्रोमाच्या वर, न्यु इन्फीनिटी मॉलजवळ, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई शहर महाराष्ट्र ४०० ०६४.

कॉ**पॉरेट कार्यालय :** व्रज, ५ वा मजला, प्रेसीडन्ट हॉटेलच्या समोर, भूमी प्रेसजवळ, लिमदा लेन, जामनगर – ३६१ ००१, गुजरात भारत दूर. क्र. ०२८८२६७३७५९ फॅक्स: ०२८८२६६३०४२ ईमेल: karnavatifinance@gmail.com वेबसाइट: www.karnavatifinancelimited.com

दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

दि. 39.03.2025 रोजी वर्ष अखोर अखोर अखोर लेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित कार्यचलनामधून एकूण उत्पन्न ११७.८० कालावधीकरिता (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी) निव्वळ नफा/तोट ९३.१२ -४७.५७ ११६.४३ ४०.५१ कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात) ११६.४३ 93.89 -४७.५७ 80.48 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात ६९.६८ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ६९.६८ ८७.१२ ३०.३१ -४७.५७ इक्विटी भाग भांडवल आरक्षित (महसूल आरक्षित वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित प्रति शेअर उत्पन्न (रु. १०/- प्रत्येकी) (चालू व खांडीत कार्यचलनाकरिता) मूळ (तिमाही अखेरकरिता वार्षिक नाही) 0.89 0.30 सौम्य (तिमाही अखोरकरिता वार्षिक नाही)

ारप: १. सेवी (सूची अतिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि.) यांच्यासह दाखल तिमाहीअखोर ३० सप्टेंबर, २०२२ रोजीकरिता तिमाही व अर्थ वर्ष अखोरकरिता अलेखागरीकित विनीय अहवालाचा विस्तृत ग्रारूपांचा वरील विनीय सारांग आहे. दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी तिमाही व अर्थ वर्ष अखोर तिमाहीकरिता विनीय निष्कराांचा संपूर्ण अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई लि.) वेबसाइट www.bseindia.com व सदर कंपनीची वेबसाइट www.karnavatifinancelimited.com वर उपलब्ध आहे.

> सही/ जय रमणभाई मोरझारि

दि. १४.११.२०२२

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०२३३८८६

आदी इंडस्ट्रिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ४२१, ४ था मजला, कैलाश प्लाझा, आर-ओडीओन मॉलजवळ, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४०० ०७७

सीआवर्ष : L25203MH1994PLC0206053 ई-मेल आवडी : aadi.industries@hotmail.com यूर. क्र. १८९४४४१११८ दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखोरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात)

	विवरण		तिमाही अखोरकरित	ī	अर्ध वर्ष ३	वष अखोरकरिता	
अनु.		३० सप्टेंबर, २०२२	३० जून, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३१ मार्च, २०२२
क्र.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण महसूल	0,00	0,00	२.६७	0,00	२.६७	२.६७
٦.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी	५.९६	८.२७	१०.१०	१४.२३	१४.९५	३५.२३
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबीपश्चात)	५.९६	८.२७	१०.१०	१४.२३	१४.९५	३५.२३
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	५.९६	८.२७	१०.१०	१४.२३	१५.१२	३५.३९
١.	कानावशीक्रीचा एक्पा प्रवेगमावेशक उनाव (क्याशाव	1. 05	4 200	90.90	9 > 5 3	91, 95	31, 30

90.		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण महसूल	0,00	0,00	२.६७	0,00	२.६७	7.5
२.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी	५.९६	८.२७	१०.१०	१४.२३	१४.९५	३५.२
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/ वा अतिविशेष बाबीपश्चात)	५.९६	८.२७	१०.१०	१४.२३	१४.९५	३५.२
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	५.९६	८.२७	१०.१०	१४.२३	१५.१२	३५.३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	<i>પ</i> . <b></b> ९६	८.२७	१०.१०	१४.२३	१५.१२	રૂપ. ર
ξ.	समभाग भांडवल	१०००	१०००	१०००	१०००	१०००	१००
<b>9</b> .	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	-	-	-	१६४२.३
۷.	प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/-प्रत्येकी)						
	(चालू व खांडित कार्यचलनकरिता) -						
	१. मूळ	०.०६	٥.٥٧	०.१०	٥.٩٧	0.84	0.3
	२. सौमिकत	0.08	0.06	0,80	0,88	0.84	0.39

वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल केलेल्या दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी अखे। तेमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही व अर्ध वर्ष अखेर वित्तीय अहवालाचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंच बसाइट https://www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.aadiindustries.com वर उपलब्ध आहे

> आदी इंडस्ट्रिज लिमिटेः व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०१९४४३९

सीएस आणि सीएफओ